BHARAT FORGE

July 16, 2025

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block

Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai 400 051, Maharashtra, India

Listing Department

To

BSE Limited
Corporate Relations Department

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai 400 001 Maharashtra, India

Scrip Code: 500493 Symbol: BHARATFORG

Sub.: Newspaper Publication - Notice of 64th Annual General Meeting (AGM) of

the Company

Ref.: Securities and Exchange Board of India (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/Madam.

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the Listing Regulations, we are enclosing herewith newspaper publication pertaining to the Notice of the 64th Annual General Meeting of the Company published in the Financial Express (English, all editions) and Loksatta (Marathi, Pune) dated July 16, 2025.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Bharat Forge Limited

Tejaswini Chaudhari Company Secretary and Compliance Officer

Membership No.: A18907

Encl.: As above



JSQUARE ELECTRICAL STEEL NASHIK PVT. LTD.

CIN: U24319MH2024PTC432825

Registered Office: 5th Floor, JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra(East), Mumbai 400051

Extract of Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended June 30, 2025

	Standalone		Period	
Particulars	Quarter ended	Quarter ended	September 27, 2024 To March 31, 2025	
	30.06.2025	31.03.2025	31.03.2025	
	Unaudited	Audited	Audited	
Total Income from Operations	24	317	317	
Net Profit / (Loss) for the period/ year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(6,362)	(4,290)	(4,296)	
Net Profit / (Loss) for the period/ year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,362)	(4,290)	(4,296)	
Net Profit / (Loss) for the period/ year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,362)	(4,290)	(4,296)	
Total Comprehensive Income/ (Loss) for the period/ year (after tax) and other comprehensive income (after tax)	-	-	-	
Paid up Equity Share Capital	1,46,010	NA	1,46,010	
Reserves (excluding Revaluation Reserves)	(10,964)	-	(4,602)	
Securities Premium Account	-	-	-	
Net worth	1,35,046	NA	1,41,408	
Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,66,567	NA	2,60,271	
Outstanding Redeemable Preference Shares	-		-	
Debt Equity Ratio	1.89	1.81	1.81	
Earnings per share (of Rs. 10 each)				
Basic (Rs.)	(0.44)	(0.38)	(0.61)	
Diluted (Rs.)	(0.44)	(0.38)	(0.61)	
Capital Redemption Reserve			-	
Debenture Redemption Reserve	-	-	-	
Debt Service Coverage Ratio	(0.01)	0.02	0.02	
Interest Service Coverage Ratio	(0.01)	0.02	0.02	

- 1 The above is an extract of the detailed format of Standalone unaudited financial result for the guarter ended June 30, 2025 filed with the, BSE Limited, under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations). The full format of the financial results including details required under the Regulation 52 (4) of SEBI LODR Regulations is available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com and of the Company at https://j2es.in/business_vertical/ isquare/#investorid.
- 2 The above results are in accodance with the companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of Companies Act 2013 read with relevent rules issued thereunder and other Accounting Principles generally accepted in India

For Jsquare Electrical Steel Nashik Private Limited


Tarang Desai Director

DIN No. 10490521



Place: Mumbai

Date: July 15, 2025







MUTHOOT MERCANTILE LIMITED

Muthoot Mercantile Limited ("Our Company" or "the company" or "the issuer") was incorporated on March 3, 1997, as 'Muthoot Mercantile Limited', a public limited company under the Companies Act, 1956 with a certificate of incorporation issued by the Registrar of Companies, Kerala at Kochi. Our Company also obtained the certificate of commencement of business dated March 11, 1997 from the Registrar of Companies, Kerala at Kochi. Our Company has obtained a certificate of registration dated December 12, 2002 bearing registration no. 16.00178 issued by the Reserve Bank of India ("RBI") to carry on the activities of a non-banking financial company without accepting public deposits under Section 45 IA of the RBI Act, 1934. For details of changes in registered office, see "History and Certain Other Corporate Matters" on page 117 of the Prospectus. Registered Office: 1st Floor, North Block, Muthoot Floors, Opposite W&C Hospital, Thycaud, Thiruvananthapuram 695 014, Kerala, India.

Corporate Identity Number: U65921KL1997PLC011260 | PAN: AABCM5297K Telephone: +91-471-277-4800 | Website: www.muthootenterprises.com | Email: info@muthootenterprises.com

Company Secretary and Compliance Officer: Arun Kumar V K | E-mail: cs@muthootenterprises.com | Telephone: +91-471-277-4800.

PUBLIC ISSUE OF SECURED, REDEEMABLE, NON-CONVERTIBLE **DEBENTURES OF FACE VALUE OF ₹ 1,000 EACH NOTICE TO INVESTORS**

This notice is with reference to public issue of 12,50,000 secured, redeemable, non-convertible debentures of face value of ₹1,000 each, ("NCDs") at par, for an amount up to ₹7,500 lakh ("Base Issue") with an option to retain oversubscription of up to ₹5,000 lakh aggregating up to ₹12,500 lakh (the "Overall Issue Size") by Muthoot Mercantile Limited ("Company") in accordance with Securities and Exchange Board (Issue and Listing of Non-Convertible Securities) Regulations, 2021, as amended (the "SEBI NCS Regulations"), the applicable provisions of the Companies Act, 2013 as amended from time to time and rules made thereunder the SEBI Circular no. SEBI/HO/DDHS/PoD1/P/CIR/2024/54 dated May 22, 2024 as amended ("SEBI Master Circular"). The Company has filed prospectus dated July 12, 2025 ("Prospectus") with the Registrar of Companies Kerala ("RoC"), Securities and Exchange Board of India ("SEBI") and BSE Limited (the "Stock Exchange").

CORRIGENDUM NOTICE TO THE PROSPECTUS ("CORRIGENDUM II")

This Corrigendum II should be read along with the Prospectus and the Corrigendum dated July 12, 2025. All capitalized terms used in this notice shall, unless the context otherwise requires, have the meanings ascribed in the Prospectus.

With reference to the aforesaid issue, the Board of Directors ("Board") vide resolution dated July 15, 2025, approved the appointment of Mr. V. Bagavath Krishnan as the Chief Financial Officer of our Company (Key Managerial Personnel) with effect from July 15, 2025 and accepted the resignation of Mr Rajeev M R, from the post of Chief Financial Officer of our Company. Accordingly, all references to the Chief Financial Officer in the Prospectus stands modified pursuant to this Corrigendum II.

The above change should be read in conjunction with the Prospectus and the Corrigendum dated July 12, 2025. The information in this Corrigendum Il supplements and updates information in the Prospectus. This Corrigendum II is available on the websites of SEBI, Lead Manager, Stock Exchange and the Company that is www.sebi.gov.in; www.vivro.net; www.bseindia.com, and www.muthootenterprises.com.

ISSUE PROGRAMMME

ISSUE OPENS - WEDNESDAY, JULY 16, 2025 ISSUE CLOSES - TUESDAY, JULY 29, 2025*

*This Issue shall remain open for subscription on Working Days from 10:00 a.m. to 5:00 p.m. (Indian Standard Time) during the period indicated above, except that the Issue may close on such earlier date or extended date (subject to a minimum period of two Working Days and a maximum period of ten Working Days from the date of opening of the Issue and subject to not exceeding thirty days from filing the Prospectus with ROC) as may be decided by the Board of Directors of our Company ("Board") or Debenture Allotment Committee of the Board subject to compliance with Regulation 33A of the SEBI NCS Regulation. In the event of such early closure or extension to this Issue, our Company shall ensure that notice of the same is provided to the prospective investors through advertisement in all the newspapers in which pre-issue advertisement for opening of this Issue has been given on or before such earlier or initial date of Issue Closure. Application Forms for the Issue will be accepted only from 10:00 a.m. to 5:00 p.m. (Indian Standard Time) or such extended time as may be permitted by the Stock Exchange, on Working Days during the Issue Period. On the Issue Closing Date, the Application Forms will be accepted only between 10:00 a.m. and 3:00 p.m. (Indian Standard Time) and uploaded until 5:00 p.m. or such extended time as may be permitted by the Stock Exchange. Further, pending mandate requests for bids placed on the fast day of bidding will be validated by 5:00 p.m. (Indian Standard Time) on one Working Day after the Issue Closing Date. For further details, see "General Information - Issue Programme" on page 40 of the Prospectus.

The Company has published the Corrigendum II dated July 15, 2025 on their website at www.muthootenterprises.com. The Corrigendum can be viewed through the QR code and web link below:

Weblink: URL: https://muthootenterprises.com/corrigendum

QR code:



Place: Thiruvananthapuram

Date: July 15, 2025

(Please scan this QR code to view the detailed Corrigendum II)

Capitalized terms not defined herein shall have the same meaning as assigned to such terms in the Prospectus.

All the potential investors are advised to please provide attention to the abovementioned update and take an informed decision accordingly.

For Muthoot Mercantile Limited SD/-Richi Ma. hew (Managing Director)

DIN:00224336 AdBaaz

PPGCL

Regd Office: Shatabdi Bhawan, B12 & 13, Sector 4, Gautam Budh Nagar, Noida, Ultar Pradesh-201301 Plant Adress: PO- Lohgara, Tehsii-Bara, Prayagraj (Allahabad), Uttar Pradesh-212107 Phone : +91-120-6102000/6102009 CIN: U40101UP2007PLC032835

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

Prayagraj Power Generation Company Limited invites expression of interest (EOI) from eligible vendors for Annual Contract for Industrial Housekeeping in BOP area of 3x660 MW Thermal Power Plant at Prayagraj Power Generation Company Limited, Bara, Dist. Prayagraj,

Details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc. may be downloaded using the URL- https://www.ppgcl.co.in/tenders.php Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by 21" July 2025.

Mindteck,

Mindteck (India) Limited

(CIN: L30007KA1991PLC039702) Registered Office: A.M.R. Tech Park, Block 1, 3rd Floor, #664, 23/24. Hosur Main Road, Bommanahalli, Bengaluru - 560 068

NOTICE Transfer of Equity Shares in favour of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013. (the Act) read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules) as amended from time to time, that the Equity Shares of the Company in respect of which dividend amounts have remained unpaid/unclaimed for seven (7) consecutive years or more are required to be transferred to Investor Education and Protection Fund

In compliance with the Rules, the Company has sent individual notices to all the concerned shareholders, whose shares are liable to be transferred to IEPF, the full details of such shareholders together with their Folio No./DP-Client ID is made available on the Company's website www.mindteck.com/investors. In this connection, please note the following:

- a. For shares held in physical form: Letter of Confirmation shall be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) which stand registered in those shareholders name and held by them, shall automatically stand
- b. For shares held in electronic form: Those shareholders demat account shall be debited for the shares liable for transfer to IEPF.

Those concerned shareholders are requested to make a valid claim for their unclaimed dividend to our Registrar and Share Transfer Agent (RTA), as soon as possible. In the event no valid claim is received by the Company from them on or before December 02, 2025, the Company will proceed to transfer the Equity Shares in favour of IEPF Authority without any further notice. Please note that the concerned shareholders can claim those shares from the IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of those shares/unclaimed dividends, once it is transferred to IEPF pursuant to the Rules.

In case of any queries, the concerned shareholders may contact the Company's RTA, MUFG Intime India Private Limited, C-101, 247 Park, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai- 400083, Tel No.: 022 49186000-79. Email: mt.helpdesk@in.mpms.mufg.com

For Mindteck (India) Limited Place: Bengal Sathya Raja G. AVP-Legal and Company Secretary

RR SHRAMIK

RAM RATNA WIRES LIMITED

(CIN: L31300MH1992PLC067802)

Regd. Off.: Ram Ratna House, Victoria Mill Compound (Utopia City), P.B. Marg, Worli, Mumbai 400 013. Tel: +91 - 22 - 2494 9009/ 2492 4144 Email Id: investorrelations.rrwi@rrglobal.com • Website: www.rrshramik.com

NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND ACCOUNT**

NOTICE is hereby given in compliance with the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time, the Company is required to transfer all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed by the shareholders for a period of seven consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund ("IEPF") Account ("IEPF Account").

In compliance with the Rules, the Company is sending individual communication to the concerned shareholders who have not encashed their dividend for the financial year 2017-18 and all subsequent dividends declared and paid by the Company, providing them an opportunity to claim their unclaimed dividends, whose shares are liable to be transferred to IEPF and the full details of such shareholders and shares due for transfer to IEPF are available on its website at www.rrshramik.com under Investor tab for information and necessary action by the Shareholders.

The concerned shareholder holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Account, may note that Duplicate share certificate(s) will be issued in lieu of original share certificate(s) held by them for the purpose of transfer of such shares to IEPF Account and the original share certificate(s) held by the shareholders, will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of holding shares in dematerialized form by the concerned shareholders, the Company will inform respective Depositories by way of corporate action for transfer of these shares to IEPF Account.

In case the concerned Shareholders do not claim their unclaimed dividends on or before October 16, 2025, the Company shall as per the requirements of the Rules, transfer the shares to the IEPF Account without any further notice to the Shareholders and no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and shares so transferred.

The Shareholders may note that they are eligible to claim both the unclaimed dividends and corresponding shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority for which details are available at www.iepf.gov.in. by following the procedure as prescribed under the Rules.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent;

Datamatics Business Solutions Limited

Place: Mumbai

Dated: July 15, 2025

Plot No. A 16 & 17, Part B Cross Lane, MIDC, Andheri East, Mumbai - 400093, Tel: 022-6671 2001-10, Fax: 022-66712209 E-mail:investorsqry@datamaticsbpm.com Website: www.datamaticsbpm.com

> For Ram Ratna Wires Limited Saurabh Gupta

> > AGM - Company Secretary



BHARAT FORGE LIMITED

CIN: L25209PN1961PLC012046 Regd. Office: Mundhwa, Pune Cantonment, Pune-411 036, Maharashtra, India Ph. No.: 91-20-6704 2777 / 2476 Fax No.: 91-20-2682 2163 E-mail.: secretarial@bharatforge.com Website: www.bharatforge.com

PUBLIC NOTICE - ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 64th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, August 7, 2025 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC / OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM, in compliance with all the provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") as amended from time to time, read with General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") read with all other earlier and relevant circulars issued in this regard from time-to-time (hereinafter collectively referred to as "Circulars").

In accordance with the above referred Circulars, Act and Listing Regulations, the Notice of AGM and the Integrated Annual Report for FY 2024-25 has been sent by email to the members whose email IDs are registered with the Depository Participants ("DPs") or MUFG Intime India Private Limited, the Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company. The dispatch of the Notice of AGM through email has been completed on July 15, 2025. For those members whose e-mail addresses are not registered, a letter providing a weblink for accessing Notice of the AGM and Integrated Annual Report is being sent to those members via post.

The Notice of AGM and Integrated Annual Report for FY 2024-25 are available on the website of the Company and can be downloaded by visiting the following links:

Document	Link
AGM Notice	https://www.bharatforge.com/assets/pdf/investors/AGM-Notice-2025.pdf
Integrated Annual Report 2024-25	https://www.bharatforge.com/assets/pdf/investors/Integrated-Annual-Report-2024-25.pdf

Further, the Notice of AGM is also available on the websites of the of the Stock Exchanges: BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and of the RTA at (https://in.mpms.mufg.com.) and of NSDL (https://www.evoting.nsdl.com/).

In terms of the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed during the AGM, using electronic voting facility provided by the National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com/.

Members holding shares as of the cut-off date may cast their votes using an electronic voting system ("remote e-voting"). All Shareholders may please note the following:

Cut-off date of e-voting	Thursday, July 31, 2025	
Commencement of remote e-voting period	Monday, August 4, 2025 at 9:00 a.m. IST	
End of remote e-voting period	Wednesday, August 6, 2025 at 5:00 p.m. IST	

Remote e-voting will be disabled by the NSDL upon expiry of the aforesaid period.

The facility for voting through the e-voting system will also be made available during the AGM.

Members are requested to note that:

- Members may attend the 64th AGM through VC/OAVM facility following the instructions as mentioned in the AGM Notice.
- Detailed procedure and instructions for casting vote using e-voting system of NSDL, by Members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses forms part of the AGM Notice. 3. Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on
- the cut-off date shall be eligible to avail the e-voting facility. 4. Those members who are present at the AGM through VC/OAVM facility and have not already cast their votes on the resolutions via remote e-
- voting, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. Once the vote on a resolution is cast by a member, such member shall not be allowed to change it subsequently or vote again.
- Voting rights shall be reckoned in proportion to the paid-up value of shares registered in the name of the Shareholder/Beneficial Owner (in case of dematerialized shareholding) as on the cut-off date.
- Any person who becomes a member of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password by sending an email request to evoting@nsdl.com. However, if a person is already registered with the NSDL for e-voting, then his/her existing User ID and Password can be used for casting the vote.

Process for those Members whose email ids /KYC are not registered;


For shares held in dematerialized form	held in dematerialized form Register/Update the email IDs /KYC with concerned DP	
For shares held in physical form	Register/update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with RTA of the Company at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com or by writing to them at M/s MUFG Intime India Private Limited, C-101, First Floor, 247 Park, LBS Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083. Shareholders may download the prescribed forms from the Company's website at: https://www.bharatforge.com/investors/shareholders-information/shareholder-download	


Members may attend the AGM through VC / OAVM by visiting the NSDL's online platform: https://www.evoting.nsdl.com/

Members are also requested to register/update their bank details with Company's RTA/ respective DPs to receive the dividends, when declared by the Company, directly into their bank account through approved electronic mode of payment.

Members who need technical assistance before or during the AGM may contact the NSDL at the designated email ID evoting@nsdl.com or contact: - Tel: 022 - 4886 7000.

For Bharat Forge Limited Tejaswini Chaudhari Company Secretary and Compliance Office Membership No.: A189 07





Place: Pune

Date : July 15, 2025

Fidel Softech



∄isarc

इंडिया एसएमई ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी

लिमिटेड (ISARC) (ऑथम इन्ह्रेस्टमॅट अँड इक्कास्ट्रक्स लिमिटेडची उपकंपनी) लिय : द रुवी ११ वा मजला, वावच्च विंग, प्लॉट क्रमांक २९, से दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८.

२६.०६.२०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या सार्वजनिक सूचनेचे शुद्धिपत्रक

विषयः : २६ –०६ – २० २५ रोजीच्या सार्वजनिक मूच्येनुसार ग्रृंपस्त्री साहर करण्याची अतिम तारीख आणि त्तिलवाचा तीराख खाडकणे. १. दिनांक २६ –०६ –२०२५ रोजीच्या वृतप्रजातील (i) फावनान्त्रियल एक्सप्रेस आणि (ii) लोकसत मधील सारावसेच्या दिलावासाठीच्या सार्वजनिक सूचनेचा संदर्भ ध्यावा:

भ्यान भा-पानच्या तत्तावावादाय्या सावजांकः सूचनंत्रा सद्यं प्रावाः सर्वे ह्र. ३, हिस्सा २०-६/८%, श्रेष्ठां श्रेष्टा २० लेक्ट २० असा न्यांच्यं ५,० चीसा सीट्र, गोवे बद्यान बेते, तिल्लः - भूते आणि उपित्वाः हरेली चीयांन विमित्ता नुस्वा व भूखंड. २, बाढी अन्तरीक पारित्वानुक्तं, हेल्ल्स्टी क्षमा सद्य रुप्याच्यां वेतीत तारीख आणि तिल्तावांनी तारीख चेत्रं एक अध्यक्षा वावविष्यान वेत आहे. त्यानुसार, तिल्तावाचे यूर्धारीत वेळाचकः कार्ताल्यानम्ये आहे.

तपशील	मूळ तारीख आणि वेळ	सुधारित तारीख आणि वेळ
इंएमडी	१५-०७-२०२५ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत	२२-०७-२०२५ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत लिलाव तारीख
शेवटची तारीख	१७-०७-२०२५ सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत	२४-०७-२०२५ दुपारी ०२.३० ते दुपारी ०५.०० वाजेपर्यंत

०६–२०२५ रोजीच्या सार्वजनिक सूचनेतील उर्वरित मजकुरात वर नमूद केलेल्या मयदिष्ठि गताही बदल होणार नाही. सर्व इच्छुक खरेदीदार २२–०७–२०२५ सावकाळी ५:०० वाजे गडी रकमेसह त्यांच्या बोली सादर करू शकतात.

जाहीर नोटीस

उपविभागीय दंडाधिकारी हवेली, उपविभाग पुणे यांचे कार्यालय

७, निलगिरी बंगला, राणीचा बाँग, अल्पबचत भवनमागे, पुणे-४११००१ दुरुवनी क्र.-०२०-२६३३०८३२ Email-sdopune@gmail.com

१) कमर रज्ञाक शेख रा. स.नं. ६०१, समता नगर, कोंढवा रोड, लुख़ नगर पुणे विरुध्त

२) अतिरिक्त निबंधक, जन्म मृत्यु नोदणी विभाग कसबा पेठ, पुणे महानगरपालिका, पुणे

जाबदेणा

विषयः जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम २०२३ चे कलम १३ (२) (३) नुसार जाहीर नोटीस देण्यात येते की, वरील नमूद किरकोळ फौजदारी अर्जातील अर्ज जाहिर नोदीन राज्यात वता को, वर्षाल नमुद्द किल्काक फोजावारी अजातिल अजादर कमर स्वाक्त प्रेम या. म. ६०, ६०, समा नगर, क्रोडवा मीड, लुख्क मार पूर्ण (अशिस्ताणी) यानी त्याचे स्वत्य, चांचा, जम्म दि, १५/०९/१९६९ रोजी मीज लुख्क मार कोवारा मोड, ता. रोलिंग केंग्र साला आडे, स्वर अन्याची नेट हाणी सम्यक्ती या न्यावाल्यात जन्म-मृत्यु नोंदणी अर्थिनियम २०२३ चे कराम १३ (२) (३) प्रमाणे जन्मा जी नोंदणी करण्याचा आदेश सिक्कोण्याचार वा न्यावाल्यात किरकोठ अर्ज दाखाल केंद्रा आडे. स्वर्तिक प्रमाण कांद्री सिक्काण कांद्रीय हरना अर्थालय ता निर्माण कांद्री स्वर्ण आडे. अर्थाल आडे. स्वर्ण अर्थाल कांद्री सिक्काण कांद्रीय हरना अर्थालय सामान्य स्वर्ण अर्थालय कांद्रीय स्वर्ण अर्थालय कांद्रीय स्वर्ण अर्थालय सामान्य स्वर्ण अर्थालय कांद्रीय स्वर्ण मार्थिक स्वर्ण कांद्रीय स्वर्ण अर्थ स्वर्ण स्वर न्दर्भण नाजन. सदर नाताचनात प्रत्याचाता रूपका आरा न कारचास सदर जनवाचा कोणाचीही हरकत नसल्याचे समजून पुढील हुकूम करणेत येईल याची नोंद घ्यावी. सदरची जाहीर नोटीस आज दि. ३०/०६/२०२५ रोजी माझे सहीने व शिक्क्यानिश दिली असे.

ठिकाण- पुणे दिनांक:-३०/०६/२०२५

सही/- (डॉ. यशवंत माने) उपविभागीय दंडाधिकारी हवेली उपविभाग पुणे

महावितरण वीज बंद निवेदन सूचना

न्वार दि. 17.07.2025 रोजी 10.30 ते 17.00 या कालावधीत बंद

आह. 11 केव्ही एफ.सी. रोड - कृषी विद्यापीठ , नातावाडी, मोदिबाग, शिवाजीनगर, वाकडेवाडी, शिवाजीनगर मेट्रो स्टेशन परिसर, विष्णू कृपा, साखर संकृत, हॅण्डमेड पेपर, भूजल भवन, सी.टी स्केवर , वेदा व्हेंचर , हिमालय इस्टेट, एल.आय.सी., प्रीइड हॉटेल. (PZ- 094/2025-26) कार्यकारी अभियंता शिवाजीनगर विभाग, पुणे परिमंडळ

तमाम जनतेस सचित करण्यात येते की, सिद्धेश प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांचा प्रस्तावित विस्तार व्यावसायिक विकास प्रकल्प "ऑरविल बिझनेस पोर्ट 11 सर्व्हे क्रमांक २११/१/१ २११/१/२ २११/१/३ २११/१/४ सीटीएस क्रमांक - १९१/१ १९१/२, १९१/३, १९१/४, लोहगाव, तालुका - हवेली, जिल्हा - पुणे, महाराष्ट्र येथे

या प्रकल्पास पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून पर्यावरण विषयक परवानगं मेळाली असून पत्र क्रमांक EC Identification No. EC24C3802MH5125213N आणि EC file SIA/MH/INFRA2/486924/2024 परिवेश वेबसाइट वर दिनांक ८.०७.२०२५ ला अपलोड झाले आहे . सदर पर्यावरण विषयक परवानगी महाराष् शासनीच्या https://parivesh.nic.in/ संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे

सिद्धेश प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड

पुणे महानगरपालिका, पुणे

जाहीर नोटीस

जाहार पाटास तमाम लोकांस कळविण्यात येते की, तुकडी पुणे पोट तुकडी ता. हवेली व पुणे वनगरपालिकेच्या ह्यीतील याव मीजे कोडवा (बृ) ता हवेली, जि. पुणे येथील स.नं. ४८, हिस्सा १ब/७२ वांसी एकुण क्षेत्र ००हे ३२ आर पैकी ००हे. १.२५ आर म्हणजेच १२५ ची. मी. ही क्ष प्रशास प्रभास प्रभूत मान २००६ इर आर पत्रका २००६ . ८,५५ आर प्रभाव १५५ स्था १५० स्थाप्य १५० स्थाप्य १५० स्था १६ मध्यक्रमा श्रीमाची प्रदेशक्ता सुस्त्रस देशेला प्रवेची मालकीची असूत्र सदर संपूर्ण मिळकता मान्य विकास आराम्बद्धस्त्रमुच्या ६० मी. डीपी रोडडी आराह्माची प्रभाव स्थाप्य स्थाप्य स्थाप्य स्थाप्य स्थाप्य स्थाप्य स्थाप्य इस दाखाला (टि.डी.आर.सी) मिळणेकामी पुणे महत्त्रस्थालिकेकाडे प्रस्ताव दाखाल केलेला आहे.

व्या प्रपाल (C.E. अरहाता) गांव्याण्यामा पूर्ण मानगरपालिकाकेट प्रसास परालय केलेला आहे.
स्वार मिध्यकारी मानवार्ती व्या मानु प्रिकाश निर्धेत निर्धेत्व में व्योजावीय यो बोजावीय अस्याप्यालय संपेत प्रपाल प्रपाल प्रमाण प्रमाण प्रमाण प्रपाल (ट.ट. अग्राम्य)) प्राण करन पंष्याचे प्राण अस्मित्य अस्याप्यालया स्वार्थित प्रमाणक संभावपाली अस्तित प्रपाल काम्याप्त विशेत प्रपाल काम्याप्त विशेत प्रपाल प्रमाण प

जाराचे पिता रूपूर प्रकार है चेनावमां मुद्देशित कोचेर न अल्यास सर मिळकारीवर अन्य कोणायारी कोगायारी प्रकारण छह, हिताबेच, ओपकार जारी व असरपास ग्यांनी यो जाणीवपूर्वक सीहर दिला असरपाद सम्बन्धाया नेपून स्वत अर्थावनी अपना मोजस्याया हरतातांची हिताबत इस व्यवस्था असरी मिळकारीचे विद्यामा जाराक औराती चेटकरा सुक्ता स्रोता चेना ये प्रवास के स्वता के स्वता

ाजी मार्केटवार्ड, गुलटेकडी, पुणे 🗕 ३४

<mark>औध</mark> दुयोग एन्टरप्रायझेस ग्री/ओ संदीप बुक स्टॉल, स्वजस ऑम्ब्लेक्स. परिहार चीक, ऑधगाव, पुणे-

. मोवा. ९४२२०१११८१. iरिडिया कम्युनिकेशन्स षंद अजित चोरिडवा, १७/ घियाव, कॉसमॉस बँक लेन

कषी उत्पन्न बाजार समिती पणे

जाहीर सूचना श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गुलटेकर्ड श्री फ्राज्यली विवाजी मानकेट याड हुन्दर्कश गुणे वैथील फळे भाजीपाला विभागातील गाळा क्रमांक २४९१ हा श्री. रामचंद्र शामपाव देशमुख यांना नियमित शेतीमालाचे ठोक व्यवसायासाठी मारुपेड्यामे देणेत जाला आहे. सदर गाळा श्री.अजित नारायण कदम यांचे नावावर वर्ग होणेकरिता या कार्यालयामध्ये वर्गीकरण अर्ज

ाणाता या कावाराव्यानय वर्गाकरण अज लेला आहे. तरी, या गाळ्याच्या वर्गीकरणासंबंधी गाणी काही तक्रार/हरळत असल्यास, सी हेर सूक्ता प्रसिद्ध आलेणासून पंगरा दिवसांत बी उत्पन्न बाजार समिती पुणे यांचे यांत्यामध्ये लेखी स्वरुपात कळवावे. गंतर कोणतीही तक्रार/हरळत विचारात तो जाणार नाही

मती उज्ज्वला काटबागी ' विंग, वास्तु-सुंदर, कुमार गसिकजवळ, पुणे-७. मोबा

फिडेल सॉफ्टेक लिमिटेड

प्रिष्म कार्यात है। प्रिष्म L72200PH2004PL.0220061 नींदणीकृत कार्यात्मः युन्दिर कार्याक 202, दसत मजता, तेस्त विग्न, मारिसॉफ्ट आयटी पार्क 3, कल्याणी नगर, बड़ागांव शेरी, युने 2, 411014, महत्त्यः, भारत. ईमेल ID: Investor-relations@idelsoftech.com वेबसाइट -www.lidelsoftech.com पोन नंबर - 491-204-800176

२० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ई-मतदानाची माहिती आणि रेकॉर्ड डेट

- चिन्नेत सीकटेक लिम्टिंड ('कंपनी') ची विसावी ('20') वार्षिक सर्वसावारण रचा ('एजीप्य') व्हिडिओ कॉन्फर्निया (दीसी) सुचिकेद्विते / इतर दककाया माध्यान्द्रोह 'तोप्रदिष्टामा, भूजवा, ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाठी ११.०० वा. (भारतीय प्रमाण्ये कंपनी कायदा, २०१३ अन्येत लागू हेणाऱ्या तरद्वित, का अंतर्गत लागू हेणारे नियमुन्तार एजीप्पच्या सूचनेत ममूट केल्यानुसार समान्य आणि विशेष कामकाज पार पाडण्यात्रसाठी आयोजित करणवाना आली आहे.
- ज्यांचे ईमेल आयडी कंपनीचे निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट, बिगलेअर सर्विसेस प्रायब्देट लिमिटेड ('आरटीए') (डिपॉडिस्टीअकडे नींदर्णीकृत आहेत. त्याना एमसीए परिपत्रके आणि सेवी परिपत्रक यामधील अनुपालनाप्रमाणे, २० व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती हि. १५ जुलै २०२५ रोजी सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.
- ्योग्ययो सूच्या आणि आर्थिक वर्ष २०२४-५ थ्या वार्षिक अवश्यालया प्रती कंपनीच्या <u>www.fdelsoftech.com</u> ह्या संकेतस्थळावर आणि स्टॉक एक्स्पेज अर्थात प्लाप्सहें लिगिटेडच्या <u>www.nselndla.com</u> ह्या संकेतस्थळावर आणि स्टॉक एक्स्पेज अर्थात प्लाप्सहें लिगिटेडच्या <u>www.nselndla.com</u> ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि नेशनल सिब्स्यूरिटीक डिमॉडिटरी लिगिटेड (प्लापसंडीपण) <u>www.woofing.sel.com</u> ही प्लीपण साठी ई-मतदान सुविधा देखासाठी कंपनी हिम्मक केलेली एजनी कह्न हृत्य इंन्स्तातमात्री कालाव्यो सोमदार, ४ ऑगस्ट २०२५ (सकाठी ९००) सुस्त होईल आणि बुधवार, ह ऑगस्ट २०२५ तेजी (संध्याकाठी ५००) समाप्त होईल,
- ही नोदीस केवळ दि. ११ जुलै २०२५ रोजी भागधारक असलेल्यांनाच पाठविण्यात आली आहे. कट-ऑफ तारखेपर्यंत म्हण २०२५ रोजी भागधारक असलेल्यांनाच एजीएम दरम्यान दूरस्थ ई-मतदान तसेच ई-मतदानच्या सुविधेचा लाभ घेता येईल
- कोणतीरी बत्तरी, जी वर्षिक सर्वताधारण सपेची नोटीस पाठवरणांतर कंपानीचे शेजर्स वरेरी करते आणि कंपानीची सदस्य बतते आणि कट ऑफ डेट स्हणजेच ३० जुलै २०२५ पर्वत शेजर्स धारण करते, ती <u>evoting@nssdl.co.in</u> व्हिंबा <u>टब्लिर्गर्वकleach.com</u> व्हिंबा कंपानीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्फस्ट एजंटकडे किती पाठवून लोगिन आवडी आणि पासवर्ड मिळतू शकते, https://www.blabencoline.com वेश स्वस्ताने चात, की पाठवीं, नगरोंट आवडी कारानीच प्रमाने करी, मार्थी, उपराधी, उप वापरला जाऊ शकतोः
 - i. सभासदांनी याची नोंद ध्यावी:

तारीख: १५ जुलै २०२५

स्थळ: पुणे

- a) बुधवार, ६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजल्या नंतर एनएसडीएलद्वारे दूरस्थ ई-मतदान अक्षम केले जाईल आणि एकदा सदस्याने ठरावावर मतदान केले की, सदस्यास नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- ो है मतदानची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेत उपलब्ध करने देण्यात येंह्रल आणि जे सदस्य द्रीसी/ओएवीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहतील आणि त्यांनी दूरस्य ई-मतदानद्वादे ठरावांवर मतदान केले नसेल तेथ वार्षिक सर्वसाधारण सभेव्या बेळी ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.
- ज्या सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण समेपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे, ते वहीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही.
- सर्वेशाधाण सर्भाग उपस्थित तुर क्षतात् , परंतु जाना पृद्ध मादान करणाया अधिकर नाही.

 ा कादी प्रश्न अस्तरमार, स्थामदानी पत्तत विचारके जाणारे प्रश्न (एफरक्कूत) चाह शकतात आणि www.evoling.nad.com हा
 संकेतस्थळात्व स्वत्यस्थासाठी ई-मादान में न्यूपाल उपत्यक्षीत विचारमात उपलब्ध आहे किंचा टील प्री क्रमीकः ०२२-५६८६ ७००० वर
 कांत कर रकतात शिंचा पर्स्थानी मार्ग <u>evoling@nadio.olm</u> वाच्याची संपर्क नामू शकरात, ते, इत्तेब्रूनीक माम्यमातृत मतदानाठी
 संबंधित तक्षाचीर मिक्यण करतील, सदस्य <u>estidedelebchoom</u> // Investor-elations@ddelebchecom किंचा
 नोदणीकृत कर्चालवाच्या परचावर कंपनी सर्विचांना पत्र लिंहू शकरात,
- a. दि. ३० प्रिस्त २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १०/- रुपये अधित-मूल्य असलेल्या प्रत्येक सम्पामाल २ रुपये (@२०२६) लागांत दिप्याची शिक्यतर केली आहे. या लागांशाल्या इंद्रामने ठेळाँह तारीख ०.इन् २०२५ असले या व्याविक सर्वसाध्यास मेले मायायात्वाची नाता दिप्यानांत्र याच्यास्त्र केली आहे. या लागांत्राच्या सम्पास्त्र की आपते बेंब्य ७.इन २०२० असले या विकास व्याविक सर्वामात्राच्या स्वतंत्र ता प्यव्याचित दे सर्थेषर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी लागांत्र दिला जाईल.
- सभासदांना डीमेंट्र अथवा प्रत्यक्ष पथ्दतीमधील समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांनी आपला ईनेल पना नोदविला नाही त्यांच्यासाठी दूरस्थ ई-मतदानाद्वारे करण्याची पद्धत वार्षिक सर्वसाधारण समेच्या नोटीसमध्ये देण्यात आली आहे, जी कंपनीच्या www.fldelsoftech.com ह्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

स्नेहा रत्नपारखी कंपनी सचिव

ACS-42657

GARWARE

गरवारे टेक्निकस फायबर्स सिमिटेड मोदणीकृत कार्यास्थः स्तिट क्र. ११, ब्लॉक डी-१, एमआयडीसी, विचवड, पुणे - ४११ ०१९. सैक्थप्य LSGOMM-H978-LOURGS सुकारी (+९१-

फिजिकल समभाग सुरक्षित करण्यासाठी विशेष सुविधेच्या संदर्भात सूचना

समभागधारकाना सचना देण्यात येत आहे की. सेबीच्या दिनांक ०२ जलै २०२५ वे परिपचक क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी=पीओडी च पारंपज्ञ क्रमान सबा/एचजा/एपजाजारस्पडा/एपजाजारास्पडा/प्रजावाजारस्पडा/पारंपजाजार पी/पीजाजाजार/२०२५/९७ यानुसार, फिजिकन सममागांच्या हस्तांतरणाबावत विनंती जर्ज पुन्हा दाखल करता येष्पासाठी एक विशेष सुविधा तयारा केली आहे. ही सुविधा १ एप्रिल २०९९ पूर्वी दाखल केलेल्या हस्तांतरण करारांना लागू होते आणि जे कागदपत्रे /प्रक्रियेत /किंवा इतर कोणत्याही कारणामळे नाकारले गेले होते जान ज जंगन्यन्त्र / आस्त्रात्मा व्यावस्था कार्याचार कार्याचार कार्याचार कार्याचार स्वावस्था कार्याचार पार्व हि किंवा त्यांच्या अर्जात काही डुटी असत्याने परत पाठियण्यात आले होते, त्यांना विनंती अर्जासाठी ही विशेष सुविधा ०७ जुलै २०२५ ते ०६ जानेवारी २०२६ या कालावधीदरम्यान उपलब्ध राहील आणि अशा सर्व हस्तांतरणांची प्रक्रिया फक्त डीमेंट

स्वरुपातच केली जाईल. पात्र समभागधारकांना विनंती आहे की. त्यांनी कंपनीचे रजिस्टार आणि शेअर पात्र सम्मामपारकांना कितीते आहे की, त्यांनी कंपमीच एंजिस्ट्रा आणि शेजर ट्रान्पकर एंजर (आरटीए) एमयूएककी इनटाइम इंडिया प्रायदेह सिनिटेड यांच्याची ml. helpdess@ln.mpms.mulg.com या इंगेल आयदीवर अथवा वांच्या कार्यावराया पत्ता अथय कांग्रन्थेक्य, त्यांक क्रमाक २०२, दूसरा मकता, ढोले पाटील उद्देश, कार्यावर्थेक्य शरीति अश्वक ११९०० थे थे शंकर साधाया, आधिक महतीताळी दूरप्रवाणी क्रमांक २०२-२६१६१६२९/२६१६३५०३ अथवा कंपमीची secretariai@Cgarwarefives.com या इंगेल प्रायावर संपंप माधाया, आध्यार्थेक्य आयर्थेक्य अश्वक कंपमीची क्रमांक उत्तर साधाया, अध्यार्थेक्य अश्वक कंपमीची व्यवक्षाता वाचे केल कार्याच्या अश्वक स्थार्थेक्य अश्वक कंपमीची व्यवक्षाता वाचे केल कार्याच्या अश्वक स्थार्थेक्य अश्वक कंपना कर्याच्या अश्वक स्थान कंपना कर्याच्या अश्वक स्थानिय अश्वक स्थार्थेक्य अश्वक कर्याचा कर्याच्या कर्याच कर

अर्जदाराकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे आणि आवश्यक कागदपत्रासह त्या-

त्याची क्लायंट मास्टर लिस्ट (सीएमएल) सादर करणे आवश्यक आहे. गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडसाठी स्वाक्षरी/-सुनील अग्रवाल . कंपनी सचिव

नोंदणीकृत कार्यालय : ३५ व ३६, राजीव गांधी इन्य दूरध्वनी क्र.: +९१ २० ६६५२ ५००० । ई-मेल: secretarial@birlasc

CKA Birla Group

पुणे १५ जुलै, २०२५ —

ट कंपनी सचिव

एम. क्र. एफसीएस ६४०।

ऋण वसुली न्यायाधिकरण, औरंगाबाद

तक मत्तक। 'कितन सुमर्गः', क्रिकींग, ज्योद क्र.३, एम-५, तिकातो, अरेलाबाद-४३,०००३ द्वारा क्रं. २. ६/१,३४/२०२५ क्रा सुत्ती न्यायीकला (व्यक्तिम) नियम्पत्ती, १९३३ मे देवर ५ क्रा उप-नियम १८), क्रा क्राम्याया मेशाले कार्यायाचे कार्य ५५ के ज्याला (४) अंगात सम्यन भू स्टेट बैंक ऑफ इंडिया विरुद्ध कम्या प्रतिथा नाईक

व्यावस्था के काश पर व्याव के-काश (भू व्याव, पृष्ठ वा विशावित्र कार्योवस्थान के विशेष प्रचल का का कार्या, व्याव है का देवारा के कर में ...

3. 3. 3. 4. के ली का देवारी का दिवारी का वा कार्या के विशेष के कार्या का विशेष के विशेष

1000 आकर-मा पठवा कामचा हामाब दच्यान दुष्टाई बाधीफ असात व उन्हीं विकी रक्षम्म अन्ना म हेलांबंधा धारण कर्ष्यामा के किसा तिमी स्वरंथकोट देकलेका वाह्यामाध्ये क्या केलां विकार दुष्टाच्या हि. 09/0८/2024 रोजी स्वकार्य १०,30 वा. केवी निवंदन सादर कलन त. अर्थदार्पाना सादर कर्त्याचे व स्थितक क्यों समें एकर व्यक्ताच्या देखील निदंश संप्यात वं मसूर केल्यास, दुसच्या गैरहरेरील अर्जावर सुनावणी होकल निकाल दिखा जाईल.

दि. ०७/०५/२०२५ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने देण्यात आले.

प्रति, "देद बंक आफ डोंडंगा विन्तु करणा प्रतिक्य गाड़िक करणा प्रतिक्य गाड़िक एक एक उस का प्रतिक्य करणा प्रतिक्य प्रतिक्य प्रतिक्य प्रतिक्य प्रतिक्य क्ष्मि क्षि क्ष्मि क

Navigating Change. Powering Progress.



भारत फोर्ज लिमिटेड

सीआयएन : एल२५२०९पीएन१९६१पी नोंदणीकृत कार्यालय : मुंदवा, पुणे कॅन्टोन्मेंट, पुणे ४११ ०३६, महाराष्ट्र, भारत दूरध्वनी क्र.: ९१–२०–६७०४ २७७७/२४७६ फॅक्स क्र.: ९१–२०–२६८२ २१६३ ई-मेल : secretanal@bharatforge.com संकेत स्थळ : www.bharatforge.com

सार्वजनिक सूचना - वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण संभा (एजीएम्) गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फलिसा / इतर दूकमाव्य-माध्यमाद्वारे (व्हिसी/ऑएविएम) आयोजित केली जाणार आहे. एजीएम् सूचनेत नमूद केलेच्या कामकावांचे व्यवहार करण्यासाठी ही समा धेण्यात येणार आहे. ही समा कंपनी कायदा, २०१३ (कायदा) व त्याअंतर्गत तथार करण्यात आलेले नियम आणि भारतीय सुरक्षा व विनिमय मंडळाचे (सेबी) (किस्टिंग ऑब्क्रिगेशन्स अँड डिस्क्लोझर रिक्वायरमेंटस्) नियम, २०१५ (लिस्टिंग नियम) यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांचे दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजीचे सामान्य परिपत्रक क्र. ०९/२०२४ आणि सेबी चे दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे परिपत्रक क्र. SEBIHOICFD/PDD-म्हणून संबोधले जाईल).

रन्दूर राज्यक्ष जबराज, प्रजीएम वी सूचना आणि २०२४-२५ चा एकालिक वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे ज्या माग्यारकांचे ई-मेल आयडी डिमॉडिसर्ट्स «हम्मेल क्षेत्र वार्यास्त्र क्षेत्र वार्यास्त्र इंडिया प्रायखेट लिमिटेड मध्ये गोंदगीकृत आहेत त्यांना पाठवण्यात आले आहेत. कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) किंवा कंपनी स्वतः सूचना इंमेलद्वारे पाठवण्याचे काम १५ जुलै, २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. ज्यांच्या ई-मेल आयडीची नोंदगी झालेली नाही, अशा सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व एकात्मिक वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेबलिक असलेले पत्र टपालादारे पाठवले जात आहे.

एजीएम सुचना आणि आर्थिक वर्ष २०२४–२५ साठी एकात्मिक वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि खालील लिंक्सवर भेट देऊन डाउनलोड केले

માં જ સંભવાવ,		
कागदपत्रे	लिं क	
एजीएम सूचना	https://www.bharatforge.com/assets/pdf/ Investors/AGM-Notice-2025.pdf	
एकात्मिक वार्षिक अहवाल २०२४-२५	https://www.bharatforne.com/assets/ndf/.investors/Integrated-Annual-Report-2024-25.ndf	

एजीएमची सुचना स्टॉक एक्स्चेंज: बीएसई लिमिटेड (www.bseIndla.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseIndla.com), आरटीए

्थाएचंच सुन्ता भटाक एत्त्रचन्नी बारम्ह (लाभ्यः (आ<u>ष्णा (लाभ्यः) आक्राकाकात्रामा)</u> आणि मानेल भटान एत्त्रपटी आक्र इत्रेवा (लाभ्यः (आ<u>र्क्राक्राक्राक्राक्रा) आणि (ला</u>क्ष्याक्राक्राक्रा) (लाक्ष्याचे (लाक्ष्याचे त्रिक्रा) व्याप्त प्रतिकृति (लाक्ष्याच्याच्याचा आणि प्रतास्त्र) नियम, २०१४ च्या विस्मा २० तेषता तित्रियः। विस्माच्या विस्मा ४५ विक्रोकेली प्राप्ता कंटमामामाचे मावणे) कंपनीला नंत्रमत्त विख्युरिटीज क्रिमीक्षिटी तिर्मिट्ट (NSDL) इत्रेय विस्माचनी कंपनाट्याच्याच मतुदानाचा हुक्क व्याप्त्रमाची कृतिया प्रयादा कालेली आहे. ही सुनिया नंत्रमत विस्मुरिटीज क्रिमीक्टिट (NSDL) मात्रा https://www.evoling.rad.com/ या

कट—ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण करणारे भागधारक इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (रिमोट ई-व्होटिंग) वापरून त्यांची मते देऊ शकतात. सर्व भागधारकांनी कृपया खालील

માણાં માંદ્ર ધ્યાવા.		
l	ई-मतदानाची कट-ऑफ तारीख	गुरुवार, दि. ३१ जुलै, २०२५
l	रिमोट ई-व्होटिंग सुरुवात	सोमवार, दि. ०४ ऑगस्ट, २०२५ (सकाळी ०९:०० भाग्रवे)
l	रिमोट ई-व्होटिंग समाप्ती	बुधवार, दि. ०६ ऑगस्ट, २०२५ (संध्याकाळी ०५:०० माप्रवे)

क्रील कालावधी संपल्यानंतर एनएसडीएलकडून रिमोट ई–व्होटिंग सुविधा बंद केली जाईल. ई–व्होटिंग प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा वार्षिक सर्वसाधारण समेच्या (एजीएम)

रश्यानसुद्धा जनसञ्च करणा पञ्चारा पश्चा. सभासदांनी खालील बाबींची नोंद घ्यावी ही विनंती :

१. चहरचांना एजीएन नोटीसमध्ये दिलेखा चुनानेचे पातन करून वहीसी/ओएडीएम सुविधेदारे ६४ व्या एजीएम् मध्ये उपस्थित तहता थेईल. २. एलएडीएलच्या ई-बोटिंग प्रणालीचा बापर करून मत रोव्यासाठी संसिक्त प्रतिया आणि चूनमा, क्रिटेर स्कल्पात, मीतिक स्वरूपात शेजसं धारण करणा-तसंच जानी आपने ई-मेल पने नोंद्यलेले मानीक उक्त सरकांचात, एलीएम् गोटीममध्ये समाधिक करणात आलेल्या आहेत. ३. ज्या व्यतिथे नाम समामदांच्या एतिस्टरमध्ये किंगा विधानिस्टरीजदूर रेवलेल्या बीनिशिवक ओलस्य नोंदणीमध्ये कट-आँक तारखेला नोंद्यलेले असेल

- नन्नादान बुविधेया लागे प्रध्याव पात्र अस्तर कार्याचार प्रध्याव अन्य स्थान कार्याच्या अस्तर वात्र माध्यक्ष अस्तर वात्र माध्यक्ष अस्तर विश्वेष्ठ स्थान कार्याच्या प्रध्याव प्रध्याव अस्तर केले नाहे, त्यांना एतीएन द्रष्याच है- नोहिंग्सूरों ठवांबार सतदान केले नाहे, त्यांना एतीएन द्रष्याच है- नोहिंग्स्त आधीष सतदान केले आहे. ते एतीएनल उपस्थित साह राजांना प्रध्याव स्थान कार्याच्याचाना असेल. या सदस्यांनी स्थित है- नोहिंग्स्त आधीष सतदान केलेले आहे. ते एतीएनल उपस्थित सहस्यान सतदान केलेले आहे. ते एतीएनल उपस्थित सहस्यान सतदान केला योगार नाही. एवदा ठवांबार सदस्याने सतदान केला योगार नाही. एवदा ठवांबार सदस्याने सतदान केला योगार नाही. एवदा ठवांबार सदस्याने सतदान केलाबर, त्यांबा नंतर ते बदलवाची विंवा पुन्हा सतदान कथांबार प्रधान

राधार पाध-कटआँक तारखेनुसार क्षेत्रस्तिक्तर/बेनिफितियल ओनरच्या नावाचा नोंदणी केलेल्या क्षेत्रसंच्या पेडअप व्हॅल्यूबर मतदानाचा अधिकार मोजला जाईल, एजीएमची सूचना पाठवत्यानंतर कट-ऑंक तारखेनुसार क्षेत्रसं पाएग केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती evoling@issdl.com वर ई-मेल विनंती पाठवूत वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळबू शकते, तथापि, जर सदर व्यक्ती एनएसडीएल कडे ई-प्होटिगसाटी आधीपासूनच नोंदणीकृत असेल, तर तिथा/तिथा विद्यमान वाप्रकर्ता आगरी आणि पासवर्द प्रवटानासाठी वाप्रच्या जाऊ शकतो

किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२ – ४८८६ ७००० वर संपर्क साधावा.

I	ज्या शेअरहोल्डरचे ईमेलआयडी / केवायर	शेअरहोल्डरचे ईमेलआयडी / केवायसी नोंदलेले नाहीत त्याच्या साठीची प्रक्रिया.		
l	डीमॅट स्वरूपात ठेवलेल्या धारकांसाठी	सदस्यांनी आपला ईं-मेल आयडी / केवायसी संबंधित डिपॉडिस्टरी पार्टिसिपंटकडे (डीपी) नोंदणी / अद्ययावत करण्यासाठी सादर करावा.		
	भौतिक स्वरूपात ठेवलेल्या थारकांसाठी	सम्मा कर्ण आध्यस्थान-१ तसेच अप संबंधित क्षांने कंपनीया रिकाइन आगि इन्कर एवंट (अरहरी)।को सेहरी अध्यस्य कम्यससाठी mbhelpdesk@lmpms.mulg.com मा देन स्वेत स्वाच्यात स्वाधानिक साध्यस्य स्थास्य तेवी स्वस्थार साद करवेत : १. एसपुरुकी इत्यस्य इंग्रेस्था प्राप्तेह किरिटेड, सी-१०९, पहिला सन्ता, २४० धार्क, (स्वेश्यस मार्ग, विक्रोमी (१), १४६५-४०००४३ अंतरहेलवर्ग वरित मृत्यादील कॉन्टे कंपनीया मंतिसस्थात्मकर खातील हिल्करण कारणतेक कम स्वाच्यात कंपनीय		

सदस्य https://www.evoting.nsdl.com/ या एनएसडीएलच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर भेट देऊन व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएम)

केल्यास तो अधिकृत इलेक्ट्रीनिक पेमेंट प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बैंक खात्यात जमा करता येईल, एजीएम पूर्वी किंवा एजीएम दरम्यान तात्रिक मदतीची आवश्यकता भासल्यास, सदस्यांनी एनएसडीएलसी खालील ई-मेल आयडीवर संपर्क साधाया : <u>evoling@nsdl.com</u>

भारत फोर्ज लिमिटेड करिता, तेजस्विनी चौधरी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी मेंबरशिप नं. A18907

birlasoft

फिजिकल समभागांचे हस्तांतरण करण्यासाठी, फेरनोंदणी करण्याकरिता विशेष सुविधेची सूचन

बिर्लासॉफ्ट लिमिटेड

कालायगीत सच्छा ने दि. ७ जुलै २०२५ ने दि. ६ जानेवारी २०२६ दरम्यान पुन्त राख्यक करता येह्न. मुंतवयूक्तराना या परिप्तकाया निमाना केळ्यात स्थान परिप्रकानुसार जे समभाग परिवर्तनासाठी पुन्हा दाखल करप्यात येतील (आजच्या तारखेला ज्या कितंवा करणी/आरटीए यांच्याकठे अनिर्णित आहेत त्यासह) ते समभाग परिवर्तन-कम-डीमेंट करिता योच्य ती प्रक्रिया पार पाडल्यानंतर फता डीमेंट पय्दतीने जारी करप्यात येतील. मुंतवयूक्तरांना त्यांची कागदम्त्रे कंपनी किंवा आरटीए यांच्याकठे खाली नमूद करण्यात आलेल्या कोणत्याही पत्त्यावर पाठवता येईल.

एमआयडीसी, हिंजवडी, पूणे, महाराष्ट्र, भारत - ४११०५७ फोन: +११-२०-२६१६१६२९, २६१६००८४ फोन: +९१- २०- ६६५२५००० ई-मेल: <u>secretarial@birlasoft.com</u> ई-मेल: pune@in.mpms.mufg.com अजुनही ज्यांना परिवर्तित

क्पातील समभाग कागदपत्रांत कमतरता असल्यामुळे प्राप्त झालेले नाहीत, त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा**.**

बिर्लासॉफ्ट लिमिटेड, ३५ आणि ३६, राजीव गांधी इनफोटेक पार्क, फेज-।,

कंपनी सचिव व अनुपालन आ

युनिट : बिर्लासॉफ्ट लिमिटेड ब्लॉक न, २०२, २ रा मजला, अक्षय कॉम्प्लेक्स, गणेश मंदिराजवळ, ऑफ ढोले

एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

पाटील रोड, पुणे – ४११००१